

अनुदानित संस्थेच्या कर्मचा-यांच्या भविष्य  
निर्वाह निधीच्या वर्गणीची रक्कम  
शासकीय कोषागारात जमा करण्याबाबत.


महाराष्ट्र शासन  
वित्त विभाग  
शुद्धीपत्रक क्र. संकीर्ण-१००८/प्र.क्र.७१/कोषा प्र-५  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.  
दिनांक : २५ ऑगस्ट, २००९

संदर्भ:- शासन निर्णय क्र. संकीर्ण-१००८/प्र.क्र.७१/कोषा प्र-५, दि. २२/०९/२००८

शुद्धीपत्रक :- वरील संदर्भाधिन शासन निर्णयातील परिच्छेद क्र. '३' यात जिल्हा परिषदेच्या संदर्भात देण्यात आलेल्या सुचना याद्वारे वगळण्यात येत आहेत.

सदर शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २००९०८२५१३५०२८००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

  
(अ. म. जाधव)  
कार्यासन अधिकारी

प्रति,  
सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग,  
प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व कार्यालय प्रमुख,  
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई,  
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर,  
महालेखापाल (लेखा परीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई,  
महालेखापाल (लेखा परीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर,  
महालेखापाल (वाणिज्यिक लेखापरीक्षा), महाराष्ट्र, मुंबई,  
\* सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ, सचिवालय, मुंबई,  
\* प्रबंधक, उच्च न्यायालय (मुळ शाखा), मुंबई,  
\* प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई,  
\* प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई,  
\* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,  
\* प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,  
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी  
संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई,  
मुख्य लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई,  
उप संचालक, लेखा व कोषागारे, पुणे, नाशिक, नागपूर, असरावती, औरंगाबाद, कोकण भवन, नवी मुंबई.  
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई/वांद्रे,  
निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,  
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी  
सर्व कोषागार अधिकारी,  
सर्व उपकोषागार अधिकारी,  
वित्त विभागातील सर्व कार्यासने,  
निवड नस्ती, वित्त विभाग-कोषागार ५.  
\* पत्राव्दारे